

उप अभियंता (स्थापत्य) संवर्गातील  
अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग  
शासन आदेश क्रमांक: टिएफएस-२०२५/(प्र.क्र.११५/२५)/आ(वर्ग-२)  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १२ जून, २०२५

-: शासन आदेश :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेले खालील तक्त्यात नमूद केलेल्या उप अभियंता संवर्गातील अभियंत्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी (स्तंभ-४ नुसार) प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नांव/पदनाम	सध्या कार्यरत असलेले ठिकाण (प्रदेश/मंडळ/विभाग/उपविभाग)	बदली अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४(५) नुसार बदलीने पदस्थापना
१	२	३	४
१	श्री. राजेश शिवलिंग हिंगमिरे, उप विभागीय अभियंता (स्थापत्य)	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत ताकारी योजना व नियोजन उपविभाग, तासगांव	मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक अंतर्गत जलविज्ञान प्रकल्प उप विभाग, सांगली येथील श्रीमती स्मिता मनोहर बडीगेर यांच्या बदलीने रिक्त पदी
२	श्री. योगेश शालीकराम शेंडे, उपविभागीय अभियंता (स्थापत्य)	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग, अर्जुनी मोरगांव	मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूर येथे श्री. सुनिल कवडूजी येनोरकर यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी

२. आदेशात नमूद अभियंता ज्या कार्यालयात कार्यरत आहेत, त्या कार्यालयाच्या संबंधित मुख्य अभियंता/अधीक्षक अभियंता यांना कळविण्यात येते की संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी त्यांना त्वरित कार्यमुक्त करावे. यानुषंगाने अडचणी उद्भवल्यास संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

३. संबंधित मुख्य अभियंता/अधीक्षक अभियंता यांना कळविण्यात येते की, शासनाने केलेल्या आदेशात क्षेत्रीय स्तरावर कोणतेही बदल करण्यात येऊ नयेत. पदस्थापनेच्या ठिकाणी पद रिक्त नसेल अथवा अन्य कारणांमुळे बदली कार्यान्वित करण्यास प्रशासकीय अडचण उद्भवत असेल तर, अशा बाबतीत शासनास तात्काळ अवगत करून अहवाल सादर करावा.

तसेच, संबंधित अभियंत्यास कोणत्या दिनांकास कार्यमुक्त करण्यात आले व नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास [doesttclass2.wrd@maharashtra.gov.in](mailto:doesttclass2.wrd@maharashtra.gov.in) या ई-मेल आयडीवर त्वरीत कळवावे.

४. वरीलप्रमाणे बदली करण्यात येत असलेल्या उप अभियंता यांच्या कार्यमुक्ती आदेशा सोबत त्यांचे गोपनीय अहवाल, सेवापुस्तक तसेच अंतिम वेतन प्रमाणपत्र बदली करण्यात आलेल्या नवीन कार्यालयाकडे तात्काळ पाठविण्यात यावे.

५. उपरोक्त अभियंत्यांना म.ना.से. (पदग्रहण अवधी, स्वियेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या अवधीतच, पदस्थापनेच्या पदावर रुजू होणे आवश्यक राहिल, अन्यथा त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदीन (dies-non) म्हणून गणला जाईल. तसेच त्यांचे लक्ष म.ना.से (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ कडे वेधण्यात येत आहे. सदर नियमातील तरतूदी विचारात घेता, त्यांनी पदस्थापनेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतील.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२५०६१२१९५९३३८७२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(बापूसाहेब रा. सोनवणे)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
२. सचिव, मा. मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
३. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
४. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
५. मा.मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव
६. मा.मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव
७. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
८. मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक
९. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर
१०. मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे
११. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर
१२. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
१३. उप सचिव (प्रशा.), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१४. श्री.राजेश शिवलिंग हिंगमिरे, उप विभागीय अभियंता (स्थापत्य) यांना संबंधित कार्यालयामार्फत
१५. श्री. योगेश शालीकराम शेंडे, उपविभागीय अभियंता (स्थापत्य) यांना संबंधित कार्यालयामार्फत
१६. आ(वर्ग-२) कार्यासन संग्रहार्थ.